

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती)  
नियम-१९८१ मधील नियम ९ (२२) अन्वये वन  
विभागाच्या अधिपत्याखालील अधिका-यांना “विभाग  
प्रमुख” म्हणून घोषित करण्याबाबत

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक: एफडीएम-२०१६/प्र.क्र.३३०/फ-२  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,  
दिनांक :- १ जानेवारी, २०२१

**संदर्भ :-**

- १) महसूल व वन विभाग ,शासन निर्णय, क्रमांक-एफडीएम-२०१६/प्र.क्र.३३०/फ-२,  
दि. ३१.१२.२०१६
- २) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र -२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२  
दि.१७.०४.२०१५
- ३) प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.भावसे  
जनरल/प्र. क्र. ५५(१६-१७)/कक्ष-९/२५५६/१७-१८ दि. १३.१२.२०१७
- ४) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष  
९/विभा.प्र./भावसे /प्र. क्र. ५५(१६-१७)/७५७/१८-१९ दि. ०८.०६.२०१८
- ५) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष  
९/ विभा.प्र./भावसे /प्र. क्र. ५५(१६-१७)/९७४/१८-१९ दि. ३०.०६.२०१८
- ६) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष  
९/विभा.प्र./भावसे /प्र. क्र. ५५(१६-१७)/१८४७/१८-१९ दि. १९.०९.२०१८
- ७) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष  
९/विभा.प्र./भावसे /प्र. क्र. ५५(१६-१७)/१७६५/१८-१९ दि. १२.०९.२०१९
- ८) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष  
९/विभा.प्र./भावसे /प्र. क्र. ५५(१६-१७)/२४२/२०-२१ दि. ०९.०६.२०२०
- ९) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष  
९/विभा.प्र./भावसे /प्र. क्र. ५५(१६-१७)/७९५/२०-२१ दि. ०८.१०.२०२०

**प्रस्तावना:-**

महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक ३१.१२.२०१६ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या  
सर्वसाधारण शर्ती) नियम-१९८१ मधील नियम ९ (२२) अन्वये विभाग प्रमुख घोषित करण्यात आले आहेत.

तथापि वित्त विभागाने शासन अधिसूचना दिनांक १८.०४.२०१७ अन्वये सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये वन विभागातील केवळ मुख्य वनसंरक्षक व वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण या दोन अधिकाऱ्यांचाच समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये संपूर्ण राज्याचे प्रमुख प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांना वगळण्यात आले आहे. तसेच सदर विभाग प्रमुखांच्या यादीमध्ये वन विभागातील इतर पदांचा समावेश झालेला नाही. सबब यामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वनबल प्रमुख) कार्यालयाने दि.१३.१२.२०१७, दि.८.६.२०१८, दि.३०.६.२०१८, दि.१९.९.२०१८, दि.१२.९.२०१९, दि.९.६.२०२० व दि.८.१०.२०२० रोजीच्या पत्रान्वये प्रस्ताव शासनास सादर केले आहेत. यास अनुलक्षून महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम १९८१ मधील नियम ९ (२२) अन्वये वन विभागाच्या अधिपत्याखालील अधिका-यांना विभाग प्रमुख घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

#### शासन निर्णय:-

महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम १९८१ मधील नियम ९ (२२) अन्वये तसेच शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२ दि.१७.०४.२०१५ सोबत जोडालेल्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग-पहिला उप विभाग -एक मधील अनुक्रमांक-१, २ व ३ मधील नियम क्र. २ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार वन विभागांतर्गत खालील प्रमाणे विभाग प्रमुख घोषित करण्यात येत आहेत.

अ.क्र	विभाग प्रमुख
१	प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)
२	प्रधान मुख्य वनसंरक्षक (सर्व)
३	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक)
४	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग)
५	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (स्वतंत्र कार्यालय असलेले)
६	मुख्य वनसंरक्षक (स्वतंत्र कार्यालय असलेले)
७	वनसंरक्षक (स्वतंत्र कार्यालय असलेले)
८	महासंचालक, वन प्रशिक्षण संस्था, कुंडल
९	संचालक वन प्रशिक्षण अकादमी, चंद्रपूर

महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम १९८१ अन्वये वन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला संदर्भ क्र. १ येथील महसूल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक ३१.१२.२०१६ अधिक्रमित करुन सदरहू शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०१०४११११२३३११९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

(अतुल कोदे)  
सह सचिव (वने)  
महसूल व वन विभाग

प्रति :-

- १) मा. मंत्री (वने)/मा. राज्यमंत्री (वने) यांचे खाजगी सचिव
- २) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ३) सर्व प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर
- ४) सर्व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर
- ५) सर्व मुख्य वनसंरक्षक
- ६) सर्व वनसंरक्षक
- ७) सर्व उप वनसंरक्षक /विभागीय वन अधिकारी
- ८) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), १/२ महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
- ९) सह सचिव / उप सचिव, वित्त विभाग (विनियम), मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ११) सह सचिव/उप सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १२) सर्व कार्यासन अधिकारी, (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १३) निवडनस्ती, फ-२ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.